

July 17, 2022

To

BSE Limited	National Stock Exchange of	Metropolitan Stock Exchange
Department of Corporate	India Limited	of India Limited
Services	Listing Department	205(A), 2 <sup>nd</sup> Floor,
Listing Department	Exchange Plaza, Plot no. C/1,	Piramal Agastya Corporate Park,
P J Tower, Dalal Street,	G Block, Bandra-Kurla Complex,	L.B.S Road, Kurla (West),
Mumbai - 400001	Bandra (East), Mumbai - 400051	Mumbai - 400070
Scrip Code: 535648	Scrip Symbol: JUSTDIAL	Scrip Symbol: JUSTDIAL

Dear Sir/Madam.

Sub.: Intimation under Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

In accordance with Regulation 30 and Regulation 47(3) of Listing Regulations, please find enclosed herewith copy of advertisements giving information of the financial results as specified in Regulation 33 of Listing Regulations.

The above mentioned advertisement is published in The Financial Express (English Newspaper) & Navshakti (Marathi Newspaper) on July 17, 2022.

The same has also been uploaded on the Company's website which may be viewed at <a href="https://www.justdial.com/cms/investor-relations/statutory-ads">https://www.justdial.com/cms/investor-relations/statutory-ads</a>.

We request you to take the above on record and disseminate the same on your website.

Thanking You,

Yours truly,

For Just Dial Limited

Manan Udani Company Secretary

**Encl: As above** 



#### **Just Dial Limited**

CIN NO: L74140MH1993PLC150054

### **FE SUNDAY**

### CRISIS IN SRI LANKA

# India pledges support for economic recovery

Assurance given to Sri Lankan speaker Mahinda Yapa Abeywardena by Indian high commissioner Gopal Baglay

PRESS TRUST OF INDIA Colombo, July 16

**INDIA ON SATURDAY** assured Sri Lanka that it will continue to support democracy, stability and economic recovery in the country, which is at a crucial juncture, amid the unprecedented political crisis and economic turmoil. The assurance was given to parliament speaker Mahinda Yapa Abeywardena by India's high commissioner Gopal Baglay when he called on the Sri Lankan leader.

The meeting took place a day after speaker Abeywardena accepted the resignation of President Gotabaya Rajapaksa. During the meeting, High Commissioner Baglay "appreciated Parliament's role in upholding democracy and Constitutional framework, especially at this crucial juncture," the Indian High Commission tweeted. "Conveyed that will continue to be supportive of democracy, stability and economic recovery in Sri Lanka," the mission wrote.

Sri Lanka is facing its worst economic crisis in seven decades, with a severe foreign exchange shortage hampering the import of essentials including food, fuel and medicines. The economic crisis also sparked a political crisis in the country after a

**ELON MUSK FILED** a motion

on Friday opposing Twitter

Inc's request to fast-track a

trial over his plan to termi-

nate his \$44 billion deal for

the social media firm. Musk's

lawyers, in papers filed with

the Delaware Chancery Court,

said Twitter's "unjustifiable

request" to rush the merger

case to trial in two months

what promises to be a major

legal showdown between

company is seeking to resolve

months of uncertainty for its

business as Musk tries to walk

away from the deal for what

he says is Twitter's "spam bot"

problem. Twitter sued Musk

on Tuesday for violating the

deal to buy the social media

platform, asking a Delaware

richest person to complete

the merger at the agreed price

the trial begin in September

because the merger agree-

ment with Musk terminates

Kalupur

Bank

The company requested

of \$54.20 per share.

court to order the world's or after Feb 13 next year.

with interests, costs, charges etc. from borrowers as stated hereunder

Secured Debt

for Recovery

As per Sec-13(2)

demand notice

dtd.06/09/18

Interest &

Site visit of property between date 20/07/2022 & time 12:00 P.M. to 4:00 P.M.

More details terms & Condition OF E-Auction https://sarfaesi.auctiontiger.net

For further Information of E-Auction Contact to Shri Ramprasad on Mo. No.9978591888 For further Information of Property Contact to Shri Dhruvit M. Patel Mo. No.9913772044

Last date for offer submission of offer date 24/08/2022 & time 4 : 00 P.M.

Website of E-Auction selling of property https://sarfaesi.auctiontiger.net

expenses thereon Area)i.e. 56.69 sq. mtrs. etc.

Rs.10,30,413/-

E-Auction Dt.25/08/2022 and time 11: 00 A.M. to 2: 00 P.M.

It is the latest move in

The San Francisco-based

should be rejected.

Twitter and Musk.

**REUTERS** 

July 16

Musk seeks to block

Twitter's request

to fast-track trial



Sri Lankan speaker Mahinda Yapa Abeywardena

### **CRUCIAL MEET**

■The meeting took place a day after speaker Abeywardena accepted the resignation of President Rajapaksa

■ India has appreciated the Lankan parliament's role in upholding democracy at this crucial juncture

■ Sri Lanka needs about \$5 billion in the next six months to cover its people's basic necessities

popular uprising against the government forced Rajapaksa to flee the country and resign as president.

Sri Lankan lawmakers met Saturday to begin the process of choosing a new leader to replace Rajapaksa, who is now in Singapore. The island nation off the tip of southeast India needs about \$5 billion in the next six months to cover basic necessities for its 22 million people, who have been struggling with long

File photo of Elon Musk

on October 25."Twitter's sud-

den request for warp speed

after two months of foot-

dragging and obfuscation is

its latest tactic to shroud the

truth about spam accounts

long enough to railroad

defendants into closing,"

dispute over false and spam

accounts is fundamental to

Twitter's value and extremely

fact- and expert-intensive.

They said it would require

substantial time for discovery

and requested a trial date on

age committed by banks for

Musk's acquisition expires in

April 2023. That means if the

trial began in February and

did not finish by April, the

H.O. "Kalupur Bank Bhavan, " Nr. Income Tax Circle, Ashram Road, Ahmedabad -14,

Andheri (East) Branch Unit No. 4, Ground Floor, Times Square Building 'A' Wing Opp. Mittal Industries Estate, Andheri Kurla Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059.

SALE OF PROPERTY THROUGH E-AUCTION SALE OF ASSETS IN POSSESSION

OF BANK UNDERTHE SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST

ACT 2002 AND SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES-2002.

Offers are invited in sealed cover so as to reach the Authorized Officer on or before dtd.24/08/2022 for the sale of the following

property in the possession of the bank on "As is where is basis & whatever there is basis" towards the recovery of its secured debts

Description of Properties

Owner: Mr. Satyaprakash Ramkhelawan Mishra (Borrower)

Dist. Palghar, Tal. Vasai, Mouje : Gass, Survey No.411

Hissa No.A-1, A-2 Flat No.105, 1st Floor, Sai Sapphire

Apartment, Shree Sai City Complex, Nallasopara (W)

Palghar-401209. Admeasuring about 610 sq. ft.(Built up.

The Kalupur Commercial Co-op. Bank Ltd.

deal could collapse.

The debt financing pack-

Musk's lawyers argued the

Musk's filing said.

queues, worsening shortages and power cuts. India has been the principal source of foreign assistance to Sri Lanka this year. On Friday, the Indian High Commission here reiterated that India will continue to stand with the people of Sri Lanka as they seek to realise their aspirations for prosperity and progress through democratic means and values as well as established institutions and a constitutional framework. The spokesperson of the ministry of external affairs said in New Delhi on Thursday that India looked forward to an early solution to the situation related to the government and its leadership in Sri Lanka through democratic means and values, established institutions and constitutional

The spokesperson added that India will support the people of Sri Lanka in all possible ways. in their endeavour to find a way forward. The spokesperson noted India responded with urgency to assist the people of Sri Lanka in overcoming their economic hardships and emphasised that India expeditiously finalised and delivered assistance as well as support worth about \$3.8 billion in 2022.

framework.

# view drones:

**REUTERS** 

Jeddah, Saudi Arabia, July 16

THE UNITED STATES believes that Russian officials visited an airfield in Iran recently to view attack-capable drones, US national security advisor Jake Sullivan said on Saturday. The United States earlier this week said it has information that shows Iran is preparing to provide Russia with up to several hundred drones, including some that are weapons capable, and that Tehran is preparing to train Russian forces to use them. Iran's foreign minister denied that."We assess an official Russian delegation recently received a showcase of Iranian attackcapable UAVs....To our knowledge, this is the first time a Russian delegation has visited this

The statement included satellite imagery dated June 8 showing Iranian UAVs "that the Russian government delegation saw that day". It said similar equipment was showcased for a second Russian visit to the airfield on July 5. On Friday, Iran's foreign minister Hossein Amirabdollahian, in a phone call with his Ukrainian counterpart, rejected as baseless US accusations about Iranian drones

# Russian officials visited Iran to

**US** official

airfield for such a showcase,"Sullivan said in a statement.

being sent to Russia for use.

Multi State Scheduled Bank

# Sri Lankan Parliament meets to announce president's vacancy

PRESS TRUST OF INDIA Colombo, July 16

**SRI LANKA'S PARLIAMENT** met in a brief special session on Saturday to announce the vacancy in the presidency following the resignation of Gotabaya Rajapaksa, who has fled the countryafterapopularuprising against him for mishandling the country's economic crisis.

Rajapaksa, who fled to the Maldives on Wednesday and then landed in Singapore on Thursday, formally resigned on Friday, capping off a chaotic 72 hours in the crisis-hit nation that saw protesters storm many iconic buildings, including the president and the prime minister's residences here.

During the 13-minute special session, Dhammika Dassanayake, secretary general of

**ASSOCIATED PRESS** 

FINANCIAL LEADERS OF the

Group of 20 richest and

biggest economies have

wrapped up meetings on the

Indonesian resort island of Bali

without a final joint commu-

nique after talks were over-

shadowed by divisions over the

war in Ukraine. As G-20 host

this year, Indonesia has sought

to bridge divisions between G-

20 members over Russia's

invasion, but enmity over the

conflict was evident even as

the finance ministers and cen-

tral bank chiefs appeared to

Bangkok, July 16

■ During the 13-minute special session, the

secretary general of the parliament announced the vacancy for the post of President

■ Opposition leader Sajith Premadasa has officially declared his intention to contest the vote

will serve the remaining term of Rajapaksa till November 2024

■The new President

Parliament, announced the vacancy for the post of presi-

Ukraine war overshadows

G20 finance meetings in Bali

Indonesian FM Sri Mulyani

including decades-high infla-

tion and food insecurity, which

has been worsened by the war.

Asked why there was no joint

Indrawati

dent. Former president Rajapaksa's resignation letter was read during the session.

"According to section 4 of the presidential elections (special provisions) Act No 2 of 1981 the parliament should be convened within three days after the vacancy occurs," Janakantha de Silva, Parliament's director of communications, said earlier.

Meanwhile, the main opposition leader Sajith Premadasa has officially declared his intention to contest the vote to be held on July 20. The 225-member Parliament is dominated by Gotabaya Rajapaksa's ruling Sri Lanka Podujana Peramuna (SLPP) party. The ruling SLPP which officially announced its backing of Ranil Wickremesinghe, the acting president, found some resistance to its decision from within.

finance minister Sri Mulyani

Indrawati said that all involved

agreed the meeting took place

"under a very challenging and

difficult situation because of

the geopolitical tensions." She

said delegates had "expressed

sympathy that Indonesia has

to manage this situation."But

Indrawati and Indonesian cen-

tral bank Governor Perry War-

jiyo said Indonesia would later

release a G-20 chair's state-

ment that would include two

paragraphs describing areas

where the participants failed

to agree. Indrawati said there

were still issues that could not

be reconciled, "because they





Mohammed bin Salman in Jeddah, Saudi Arabia

# US committed to region, Prez Biden tells Arab leaders

the Saudi

crown prince

Jeddah, Saudi Arabia, July 16

**PRESIDENT JOE BIDEN** told an Arab Summit on Saturday that the United States would remain firmly committed to its allies in the Middle East and was "not going anywhere" as he lobbied for a regional security alliance that would integrate Israel. Biden, who began his first trip to the Middle East

as president with a visit to Israel, presented vision and strategy for America's engagement in the Middle East.

He also sought to use the gathering in Jeddah to integrate Israel as part of a new axis

largely driven by shared concerns over Iran."We of you, and the United States believe there's great value in is not going anywhere." including as many of the capabilities in this region as possible and certainly Israel has significant air and missile defence capabilities, as they need to. But we're having these discussions bilaterally with these nations," a senior administration official told reporters. Biden has focused

Gulf states and Egypt, Jordan and Iraq, while downplaying a meeting with Saudi Crown Prince Mohammed bin Salman. That encounter drew criticism in the United States over human rights abuses.

"No country gets it right all the time, even most of the time, including the United States But our people are our strength. Our countries with the confi-

dence to learn from the mistakes Biden has focused grow stronger, on the planned Biden said. summit with Gulf "So let me states and Egypt,

conclude by sum Jordan and Iraq ming all this up while downplaying in one sentence The United States his meeting with is invested in building a positive future in the region, in partnership with all

Biden had said he would

make Saudi Arabia a "pariah' on the global stage over the 2018 murder of journalist Jamal Khashoggi by Saudi agents, but ultimately decided US interests dictated a recalibration, not a rupture, in relations with the world's top oil exporter.

#### concur on the urgency of statement or communique want to express their views global economic challenges, from the meeting, Indonesian related to the war." on the planned summit with six MMP INDUSTRIES LIMITED

Registered Office: 211 Shrimohini, 345-Kingsway Nagpur-440001, MH-IN CIN NO.:L32300MH1973PLC030813 | Email: companysecretary@mmpil.com | Web site : www.mmpil.com MM2

(₹ in Lakhs)

Consolidated Standalone **Quarter Ended** Year Ended **Quarter Ended** Year Ended Sr.No. **Particulars** 31/03/2022 30/06/2022 31/03/2022 30/06/2021 31/03/2022 30/06/2022 31/03/2022 30/06/2021 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 15336.4 44826.0 14818.8 15336.4 8612.7 44826.00 14818.8 8612.7 Total income from operations 505.26 1,226.77 722.21 3,704.74 453.5 1,149.30 629.74 3,244.83 Net profit for the period before tax 469.6 571.9 479.50 2,438.69 Net profit for the period after tax 917.53 2898.60 417.9 840.04 Total comprehensive income for the period [comprising profit for the period(after tax) and other comprehensive income(after tax)] 558.65 1021.92 3153.22 420.5 848.21 480.2 2449.1 603.75 2,540.26 2,540.26 2,540.26 2,540.26 2,540.26 2,540.26 2,540.26 2,540.26 Paid-up Equity Share Capital 16,975.81 Other Equity 21256 Earning Per Share ( of ₹10 each) (Not annualised) 1.85 2.25 11.41 9.60 3.61 Diluted

Extract Of Financial Results For The Quarter Ended 30th June, 2022

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular 5th July, 2016. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the Company (www.mmpil.com). The above results were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on July 15 2022.

Place: Nagpur Dated: July 15, 2022 FOR AND BEHLAF OF THE BOARD ARUN BHANDARI Managing Director DIN No. 00008901

(₹ in Lacs except per share data)

# Justdial

Statement of unaudited standalone and consolidated financial results for the guarter ended June 30, 2022

CIN: L74140MH1993PLC150054

**Registered Office**: Palm Court, Building-M, 501/B, 5<sup>th</sup> Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai 400 064. **Tel. No:** +91 22 2888 4060 **Fax:** +91 22 2889 3789 E-mail: investors@justdial.com Website: www.justdial.com

Standalone Consolidated SI. **Particulars** Quarter ended Quarter ended Quarter ended Quarter ended Year Ended Year Ended Quarter ended Quarter ended No. June 30, June 30, March 31, March 31, June 30, March 31, March 31, June 30, 2022 2021 2022 2022 2022 2021 2022 2022 (Unaudited) (Audited) **Unaudited**) **Unaudited**) (Audited) (Unaudited) (Unaudited) Unaudited) **Income from Operations** 18,560 16,541 16,667 64,695 18,560 16,541 16,667 64,695 8,329 Net Profit/(Loss) for the period (before Tax, (5,983)(439)2,059 8,340 (5,984)(439)2,050 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after (5,983)(439)2,059 8,340 (5,984)(439)2,050 8,329 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after (4,835)(352)2,214 7,094 (4,836)(352)2,205 7,083 Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period 2,337 (4,879)(382)6,917 (4,880)(382)2,328 6,906 [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] **Equity Share Capital** 6,228 8,361 6,228 8,361 6 8,424 8,361 8,424 8,361 Reserves excluding revaluation reserve as per the 3,40,259 3,40,247 balance sheet of the previous year Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised) a) Basic (₹) (5.75)(0.57)2.65 9.51 (5.75)(0.57)2.64 9.49

### Note:

b) Diluted (₹)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations) and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com, www.nseindia.com & www.msei.in and on the website of the Company www.justdial.com under Investor Relation Section.

(0.55)

2.61

9.33

(5.69)

(5.69)

The statement of unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 15, 2022. The Statutory Auditors have conducted a "Limited review" of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. For and on behalf of the board of directors of

> **Just Dial Limited** V.S.S. Mani **Managing Director and Chief Executive Officer**

(0.55)

2.60

9.31

**DIN: 00202052** 

Place: Mumbai

Date: 17.07.2022 financiale

Mr. Satyaprakash

Ramkhelawan

Mishra

Important Dates

Place : Mumbai

**Authorized Officer** 

The Kalupur Comm. Co-op. Bank Ltd. Date: July 15, 2022 H.O. Ahmedabad - 380 014.

EMD Rs.

1,50,000/-



www.freepressjournal.in

#### जाहीर सूचना – आयडी कार्ड हरवले FICICI Bank

ICICI Bank Limited नोंदणीकृत कार्यालयः आयसीआयसीआय बँक लि., आयसीआयसीआय बँक टॉबर,

चकली सर्कल जवळ, जुना पाद्रा रोड, बडोदा – ३९००७७. कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा कुली कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई – ४०००५१ सदर सर्वसामान्य जनतेच्या माहीतीसाठी आहे की, आयडी कार्ड क्र . २२०२६३५, २२०२६३६ २२०२६४१, २२०२२७९, २२३०४७२ असलेले आयसीआयसीआय बँक लि. ने जारी केलेले श्री. निलेश मैती, श्री. मनोज वानकर, सौ. चंचला केदारे, सौ. चंदा गुप्ता, सौ. पिंकी सिंग यांचे एक आडी कार्ड हे टेनमध्ये विरार ते अंधेरी दरम्यान प्रवास करताना १२/०७/२०२२ रोजी गहाळ आणि / किंवा हरवले ्र आहे. कोणाला सापडल्यास मॅनेजर, डेब्ट सर्विसेस ॲण्ड मॅनेजमेंट ग्रुप, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, त्यामुळे आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या सर्व ग्राहकांना याद्वारे सुचित करण्यात येते की, आयडी कार्ड क्र . २२०२६३५, २२०२६३६,२२०२६४१, २२०२२७९, २२३०४७२ धारक काणत्याही अनधिकृत व्यक्तिला कोणतेही प्रदान करु नये.

कृपया पुढे सुचना घ्यावी की कोणीही सदर आयडी कार्डधारक कोणत्याही व्यक्तिला प्रदान करित असल्यार . त्याची / तिची स्वत:चा खर्च, जोखीम आणि परिणामांवर तसे करावे आणि आयसीआयसीआय बँव कोणत्याही प्रदानासाठी बंधनकारक आणि / किंवा जबाबदार राहणार नाही. दिनांक: १७/०७/२०२२

आयसीआयसीआय बँक लि. करिता ठिकाण: मुंबई



विरार (पश्चिम) शाखा : तळमजला, ए/१, ए/२, ए/१३, रेजन्सी सीएचएस् लि. लगत, आगाशी रोड, विरार् (पश्चिम)- ४०१२३०३ फोन क्र. ०२५०-२५०००५० आणि ९६७०७४८९९९

#### रजिस्टर्ड एडी द्वारे/ हाती/कुरीयर द्वारे श्री. विजय कमार पांडे (कर्जदार)

सौ. प्रेमलता देवी (सह-कर्जदार)

रहिवासीत पत्ता: कार्टर क्र. एल ५/१२, रोड क्र. १, पोस्ट ॲग्रीको, ॲग्रीको चौक आणि लिट्टी चौक जवळ,

कायमचा पत्ताः पलॅट क्र. ४०२, ४था मजला, ए विंग, चंद्रा माऊली बिल्डिंग, बिल्डिंग क्र. ०२, शिव कुटिर कॉम्प्लेक्स, सफाळे, पालघर-४०१४०४.

जोडपत्र । सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

आम्ही तुमच्या विनंती वरून तुम्हाला रु. २८,८०,०००/- (रुपये अञ्ठावीस लाख ऐंशी हजार मात्र) च्या एकूण रकमेच्या मुदत कर्ज सुविधा मंजुर केल्या. आमच्या विरार पश्चिम शाखेने मंजुर केलेल्या विविध पत मर्यादांचे संपर्ण तपशील खाली देत आहोत

कर्ज खाते क्र.	खात्याचा प्रकार	योजना	मंजूर मर्यादा आणि मंजुरीची तारीख (रक्कम रुपयात)	२१/०६/२०२२ रोजीस उर्वरित थकबाकी (रक्कम रुपयात)	एनपीएची तारीख	मंजुरीच्या वेळेचा व्याज दर
४०१०२६२१७१	मुदत कर्ज	पीएमएव्हाय एमआयजी ॥ आणि एमआयजी ॥	रु. २८,८०,०००/- दिनांक १४/०२/२०१८ रोजीस मंजूर	रु. २७५२८६०/-	२९/०५/ २०२२	%٥٤.٥

तुम्ही वरील कर्ज रक्कम मान्य केलेल्या अटींनुसार घेतली.

- आम्ही तुम्हाला कळवतो की, रु. २७,५२,८६०/- दि. २१/०६/२०२२ रोजीस आम्हाला थकीत अधिक वसुलीच्या तारखेपर्यंतचे २१/०६/२०२२ पासूनचे पुढील व्याज आणि संपूर्ण रु. ३३२३४७६.०० च्या रकमेची परतफेड करण्यांत तुम्ही कसूर केली आहे. (जी ह्या सूचनेच्या तारखे रोजीसची मुद्दल अधिक व्याज इ. दर्शवते).
- तुम्ही तुमच्या संपूर्ण दायित्त्वाचा परतावा करण्यात कसूर केल्यामुळे आम्ही तुमची थकबाकी रिझर्व्ह बँक २९/०५/२०२२ रोजी नॉन परफॉर्मिंग ऑसेट म्हणून वर्गीकृत केले आहे. आम्ही तुम्हाला हे देखील कळवितो की, येणे असलेली संपूर्ण थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी
- आम्ही वारंवार पाठविलेल्या मागणी सूचना आणि तोंडी केलेल्या विनंत्यानंतरही तुम्ही अजूनपर्यंत त्याचे
- तुम्हाला माहीत आहे की, आम्ही मंजूर केलेल्या वरील मर्यादा खालील मत्ता/तारण करार (तारण मत्ता) यांनी सुरक्षित केलेल्या आहेत

गाव कर्डाल, ता. आणि जि. पालघर येथील जिमन धारक स.क्र. ५०.१/बी, २, २ भाग, ३ भाग धारक जिमनीवरील शिवकुटीर कॉम्प्लेक्स अशा ज्ञात प्रकल्पामधील चंद्रमाऊली अशा ज्ञात बिल्डिंग क्र. २ च्या ए विंग मधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०२, मोज. ५३.८८ चौ.मीटर्स

- (म्हणजेच ५७९.७४ चौ.फूट) वर दिलेल्या कारणास्तव, आम्ही याद्वारे तुम्हाला ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत आम्हाला तुमच्याकडून येणे असलेले तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यास सांगत आहोत, कसूर केल्यास, आम्ही वरील तारण मत्तांविरुध्द सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करू. ॲक्टच्या कलम १३ अन्वये आम्हाला उपलब्ध असलेल्या अधिकारांमध्ये अन्य बाबींसह, पुढील अधिकारांचा समावेश होतो. (i) तारण मत्तेचे रोखीकरण करण्याकरिता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदारांच्या तारण मत्तेचा कब्जा घेणे (ii) तारण मत्तेचे रोखीकरण करण्याकरिता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीदारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदारांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ग्रहण करणे. (iii) आमच्याकडुन (तारण धनको) कब्जात घेण्यात आलेल्या तारण मत्तेची व्यवस्था पाहण्याकरिता . त्र्यवस्थापक म्हणून कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करणे आणि आम्ही केलेले कोणतेही तारण मत्तेचे हस्तांतरण हे हस्तांतरितींच्या नावे हस्तांतरित केलेल्या तारण मत्तेसंबंधातील सर्व अधिकार असे असतील जणू ते हस्तांतरण तुम्ही केले आहे. (iv) तुमच्याकडून कोणतीही तारण मत्ता ज्यांनी संपादित केली आहे आणि ज्यांच्याकडून तुम्हाला कोणतेही पैसे येणे आहेत किंवा येणे होणार आहेत, त्यापैकी तारण कर्जाच्या प्रदानासाठी पुरेसे ठरेल एवढे पैसे आम्हाला (तारण धनको) अदा करण्याकरिता लेखी नोटिशीने आवश्यक तेव्हा कोणत्याही समयी बोलावणे.
- वर दिलेल्या अधिकारांचा वापर करून रोख झालेल्या रकमेतून, प्रथम आमच्या मते सुयोग्यरित्य केलेल्या सर्व खर्च, आकार व परिव्यय व त्याच्याशी अनुषंगिक कोणतेही परिव्यय भागवले जातील आणि दसरे ह्या सचनेच्या तारखेपासन प्रत्यक्ष रोखीकरणाच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने व्याजासह वर दिलेली आम्हाला येणे असलेली थकबाकी भागवण्यात वापरली जाईल व त्यानंतर शेष रक्कम उरल्यास, अधिकार व हितसंबंधांप्रमाणे ती घेण्यास हक्कदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रदान केली जाईल व ती रक्कम प्राप्त करण्यास कोणीही हक्कदार नसल्यास तम्हाला प्रदान करण्यात येईल.
- कृपया ध्यानात ठेवावे की, ॲक्टच्या पोटकलम १३ नुसार ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर, तारण धनकोंच्या लेखी पूर्व संमतीखेरीज, तुम्ही ह्या सूचनेत उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तांचे विक्री, भाडेपड़ा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. आम्ही सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम २९ कडे तुमचे लक्ष वेधतो, ज्यामुळे ॲक्टच्या तरतुर्दीचे तुम्ही उल्लंघन केल्यास १ वर्षापर्यंत कैद किंवा दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते.
- आम्ही तुम्हाला हेदेखील कळवितो की, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आम्ही कारवाई करत असलो तरी, एकतर (i) तुम्ही आणि/किंवा कर्जदार यांच्याविरुध्द एकाच वेळी कर्ज वसली न्यायाधिकरण /न्यायालयात वाद /अर्ज /दावे दाखल करून लढण्याचे आणि /किंवा (ii) तारण मत्तांच्या विक्री रकमेतून संपूर्ण थकबाकी रकमेची संविदात्मक दराने व्याजासह परतफेड होऊ न शकल्यास बँकेला येणे असलेल्या उर्वरित थकबाकी रकमेच्या वसुलीसाठी कर्ज वसुली न्यायाधिकरण/न्यायालयासमक्ष तुम्ही आणि/किंवा कर्जदारांविरुध्द प्रक्रिया सुरू करणे (iii) कायद्याच्या तरतुर्दीच्या अंतर्गत तुम्ही केलेल्या कृती किंवा त्रुटींसाठी तुम्ही आणि/किंवा हमीदार यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई सुरू करणे. ؛ . तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी तम्हाला उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या

कलम (१३) च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींकडे तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे. दिनांकः २१.०६.२०२२ सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया

#### प्रत्यक्ष कब्जा सूचना

**गाटाटा Bank** शा**खा कार्यालय:** आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र. २०१-बी, २रा वी ही है, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४ **शाखा कार्यालय:** आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र. २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३ (१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सुचना जारी करून खालील नमुद कर्जदारांस सुचनेतील नमुद रकमेची परतफेड सदर सुचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात थेते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहील

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	शाखेचे नाव					
٧.	निलोफर साजेद शेख आणि साजेद इसाक शेख इसाक/ एलबीएयुआर००००५१६२१३६.	प्लॉट क्र. १०, प्लॉट क्र. १ ते ३२, गट क्र. २२७, समृद्धी पार्क, लांझी रोड, गंगापुर लांझी रोड, वाळुज तालुका, महाराष्ट्र, औरंगाबाद-४३१००१/ कब्जाची तारीख १४ जुलै, २०२२	जुन २५, २०२१ ₹. १७,७४,८४६/ −	औरंगाबाद					
वरील									

ब्ल्स. २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतदीं अंतर्गत सदर सचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील दिनांक : जुलै १६, २०२२ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : औरंगाबाद आयसीआयसीआय बँक लिमिटेड

जाहीर नोटीस

या द्वारे सुचना देणात येते की, आमचे अशिल श्री - मुल्लेश्व

गासदेव चंद्रशेखर आणि श्रीमती . मुल्लेश्वरी विमल शेखर हे

गाव मौजे सोपारा, सर्वे नं ७ येथिल सदनिका क  $\cdot$  वी /0२, क्षेत्र ३५० चौ . फूट . विल्ट अप, तळमजला, न्यू लक्ष्मी पॅलेस

को . ऑप . ही . सो . लि . नालासोपारा (प), तालुका -वसई, जिल्हा -पालघर चे मालक आहेत . सदर

सदनिकेसंदभातील दिनांक २२ .०६ .१९९० रोजी निष्पादीत

ज्लेला करारनामा दुय्यम निवंधक वसई हयांच्या कार्यालयात

ोंदणीकृत केलेला आहे . सदर नोंदणीकृत दस्तऐवजाची

नोंदणी पावती हरवलेली आणि गहाळ झाली आहे . आम्ही

सदर मिळकत निर्विवाद व वोजाविरहित आहे किंवा नाही

याचे परिक्षणा करीत आहोत . तरी सदर सदनिकेवर कोणाही

यक्तीचा, संस्थेचा गहाण, दान, वक्षिस, फरोक्त, वापर,

ळवहिवाट, अदलावदल, वारसा, पोटगी व अन्य कोणत्यार्ह

कारचा हक्क हित सर्वंध, अधिकार असल्यास त्यांनी ही

गोटीस प्रसिध्द झाल्याचे तारखे पासुन ७ दिवसांच्या आत लेखी

ायदेशीर पराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय

. ११ व १२ तळमजला, सुख आंगन को - ऑप . ही . सो .

न, एस - टी डेपोसमोर, नालासोपारा (प - ) तालुका- वसई, तल्हा- पालघर- ४०१२०३ येथे सादर केली पाहिजे अन्यथा

<u>कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्क असल्यास ते</u>

ोडून देण्यात आला आहे असे समजून सदर मिळकत अगदी

नेविवाद वोजाविरहित आहे असा दाखला देण्यात येईल ही

ॲड - नेपोलियन तुस्कानो एन - टी - लिगल असोशीएटस तर्फे

नोटीसी द्वारे तमाम लोकांस

कळविण्यात येते की गाव मौजे विरार, ता. वसई,

जि पालघर येथील शेती सर्वे क्रमांक 303/2

क्षित्र आर. ची. मी. 0.13. 70. पी. . 0.02.50

आकारणी रू.0.86 व सर्वे क्रमांक 303/4 क्षेत्र

आर.चौ.मी.0-07-10. आकारणी रू. 0.47

आणि सर्वे क्रमांक 300/4 से आर.चौ.मी.

0.43.50 आकारणी 100पै. अशी जमीन श्री

कुलदीप महादेव चौधरी, आणि परिवार यांच्या

नालकी व कब्जेवहिवाटीची आहे. तरी सदर

मिळकतीवर कोणांचा गहाण, दान, वारसा

साठेकरार व अन्य प्रकाराचा संबंध असल्यास

त्याची लेखी व योग्य कागदपत्री सहित सदर

गेटिस प्रसिद्ध झाले पासून 14 दिवसात फ्लॅट

नं. 02, न्यु अविष्कार, संगम मेडिकलच्या मागे

आचोले रोड. नालासोपारा पर्व. ता. वसई. जि

पालघर या पत्यावर संपर्क साधावा अन्यथ

असा कोणाचा हक्क नाही व असल्यास सोडन

दिला आहे, असे समजण्यात येईल, याची नोंद

दिनांक: १७/०७/२०२२ (वकील उच्च न्यायालय

अरुण एस. सिंह

#### The Mogaveera Co-operative Bank Ltd.

नोंद. आणि प्रशासकीय कार्यालय ५वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, वीरा देसाई रोड लगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८.

#### प्रकाशनाची सूचना

#### सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) नुसार मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा

याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने. कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून खालील नमूद तारखेस घेतला

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक लि.** च्या खाली नमूद केलेल्या रकमेसह पासून व्याजासाठी भाराअधीन राहील

अ. क्र.	कर्जदार/ हमीदाराचे नाव	१३(२) सूचनेची तारिख	गहाणदार आणि गहाण/ प्रभारीत मिळकतीचे वर्णन	प्रत्यक्ष कब्जा घेतल्याची तारीख	मागणी सूचना तारखेनुसार थकीत रक्कम							
	कर्जदार-	१६/०३/२०२०	फ्लॅट क्र. ७०४, ७वा मजला, ई	१५/०७/२०२२	₹.							
٤.	श्री. श्याम शंकर ए. मिश्रा		विंग, बिल्डिंग क्र. ०३, सानिया		३१,३३,८१८ (रूपये							
	(एमएल १६८)		सिटी सीएचएस लि., सागर		एकतीस लाख							
	हमीदार-		सिटी, गाव वाळिव, वसई रोड		तेहत्तीस हजार आठशे							
٤.	सौ. आशा श्याम शंकर मिश्रा		(पूर्व), जि. पालघर-४०१ २०८.		अठरा मात्र) दि.							
٦.	सौ. निर्मला शशिकांत राठोड		श्री. श्याम शंकर ए. मिश्रा यांच्या		३१/०१/२०२०							
			द्वारे मालकीचे.		रोजीस							
<u>.</u>												

दिनांक: १५.०७.२०२२ सही/-प्राधिकृत अधिकारी स्थळ: मुंबई

#### HDB FINANCIAL SERVICES LIMITED

Regd. Office: Radhika, 2nd Floor, Law Garden Road, Navrangpura, Ahmedabad-380 009 CIN: U65993GJ2007PLC051028 | www.hdbfs.com

Tel: +912249116300 | Fax: +912249116666 | Email: compliance@hdbfs.com Standalone and Consolidated Financial results for the period ended June 30, 2022 (₹ in million)

		Quarter ended	Quarter ended	Year ended	ı
	Particulars	30 June 2022	30 June 2021	31 Mar 2022	ı
		Reviewed	Reviewed	Audited	ı
	Total Income from Operations	29,802	28,144	113,063	ı
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	5,914	1,164	13,476	ı
	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	5,914	1,164	13,476	ı
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	4,413	886	10,114	ı
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period	4,472	696	10,252	ı
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]				ı
	Paid up Equity Share Capital	7,904	7,892	7,904	ı
	Other Equity	91,266	77,326	87,493	ı
	Securities Premium Account	30,552	29,607	30,552	ı
	Net worth *	88,291	77,484	84,886	ı
)	Paid up Debt Capital / Outstanding Debt	500,502	486,610	489,731	ı
1	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	ı
2	Debt Equity Ratio **	5.67	6.28	5.77	ı
3	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)				ı
	(Refer Note 6) -				ı
	1. Basic:	5.58	1.12	12.81	ı
	2. Diluted:	5.58	1.12	12.80	ı
4	Capital Redemption Reserve (Refer Note 8)	-	-	-	ı
5	Debenture Redemption Reserve (Refer Note 9)	-	-	-	ı
5	Debt Service Coverage Ratio (Refer Note 10)	-	-	- )	ı
7	Interest Service Coverage Ratio (Refer Note 10)	-	-	· -/	ı

t - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules

Networth is equal to paid up equity share capital plus other equity less deferred tax

\* Debt equity ratio is (Debt securities + Borrowings + Subordinated liabilities) / Networth

HDB Financial Services Limited ('the Company') is a Non-Banking Financial Company registered with the Reserve Bank of India

The standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 16, 2022.

The standalone and consolidated financial results has been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the India Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ('Ind AS 34') as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India.

In compliance with Regulation 33 and 52 of the Securities Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a 'Limited Review' of standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2022 and June 30, 2021 have been carried out by the Statutory Auditors of the Company.

The figures for the preceeding quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full previous financial year and the unpublished reviewed year-to-date figures upto third quarter of the previous financial year.

Earnings per share for the quarter ended June 30, 2022, June 30, 2021 and March 31, 2022 have not been annualised

Other equity include Statutory Reserve as per Section 45IC of Reserve Bank of India Act, 1934, balance in securities premium, retained earnings, ESO reserve and cash flow hedge

The Company has not issued any non-convertible redeemable preference shares.

Debenture redemption reserve is not required in respect of privately placed debentures in terms of Rule 18(7)(b)(ii) of Companies (Share Capital and

0 The requirement of disclosures of debt service coverage ratio and interest service coverage ratio is not applicable to the Company as it is a non ban financial company registered with the Reserve Bank of India. 11 The Secured listed non-convertible debt securities of the Company are secured by first pari passu mortgage of immovable property situated at "Heer Panna Commercial Complex", 3rd Floor, Dr. Yagnik Road, Rajkot and/or first and exclusive charge on receivables of the Company by way of hypothecatio

to the extent of minimum 1.1 times of the outstanding principal and interest there on. 12 The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended financial results as on June 30, 2022 along with the disclosure referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements

Regulations, 2015 are available on the websites of the BSE Limited, National Stock Exchange of India Limited and the Company on www.bseindia.com

www.nseindia.com and www.hdbfs.com respectively 13 Figures for the previous period have been regrouped wherever necessary, in order to make them comparable.

> By order of the Board For HDB Financial Services Limited G. Ramesh Managing Director & CEO

DIN: 05291597

### Justdial

CIN: L74140MH1993PLC150054

Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai 400 064. **Tel. No:** +91 22 2888 4060 **Fax:** +91 22 2889 3789 E-mail: investors@justdial.com Website: www.justdial.com

#### Statement of unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2022

						(₹ in L	acs except pe	r share data)
		Stan	dalone			Consc	olidated	
Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Quarter ended		Quarter ended	Year Ended
	June 30,	June 30,	March 31,	March 31,	June 30,	June 30,	March 31,	March 31,
	(Unaudited)	2021 (Unaudited)	2022 (Unaudited)	2022 (Audited)	2022 (Unaudited)	2021 (Unaudited)	2022 (Unaudited)	2022 (Audited)
In a sure from On another a			` '		·			
Income from Operations	18,560	16,541	16,667	64,695	18,560	16,541	16,667	64,695
Net Profit/(Loss) for the period (before Tax,	(5,983)	(439)	2,059	8,340	(5,984)	(439)	2,050	8,329
Exceptional and/or Extraordinary items)								
Net Profit/(Loss) for the period before tax (after	(5,983)	(439)	2,059	8,340	(5,984)	(439)	2,050	8,329
Exceptional and/or Extraordinary items)								
Net Profit/(Loss) for the period after tax (after	(4,835)	(352)	2,214	7,094	(4,836)	(352)	2,205	7,083
Exceptional and/or Extraordinary items)								
Total Comprehensive Income for the period	(4,879)	(382)	2,337	6,917	(4,880)	(382)	2,328	6,906
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and								
Other Comprehensive Income (after tax)]								
Equity Share Capital	8,424	6,228	8,361	8,361	8,424	6,228	8,361	8,361
Reserves excluding revaluation reserve as per the				3,40,247				3,40,259
balance sheet of the previous year								
Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised)								
a) Basic (₹)	(5.75)	(0.57)	2.65	9.51	(5.75)	(0.57)	2.64	9.49
b) Diluted (₹)	(5.69)	(0.55)	2.61	9.33	(5.69)	(0.55)	2.60	9.31

Note:

No

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s)  $www.bseindia.com, www.nseindia.com \,\&\, www.msei.in\, and\, on\, the\, website\, of\, the\, Company\, www.just dial.com\, under\, Investor\, Relation\, Section.$
- The statement of unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 15, 2022. The Statutory Auditors have conducted a "Limited review" of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.

Place: Mumbai Date: July 15, 2022

For and on behalf of the board of directors of **Just Dial Limited** 

V.S.S. Mani Managing Director and Chief Executive Officer DIN: 00202052

## The Mogaveera Co-operative Bank Ltd.

५ वा मजला, मोगावीरा भवन, एम. व्ही. एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, ऑफ वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८. संपर्क तपशील: - ९८९२११५८५८/ ९८३३२२०६८०/९७०२६४१३२७ ई-मेल:recovery@mogaveerabank.com

#### स्थावर मिळकतीची लिलाव विक्री

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) प्रमाणे दी मोगावीरा को- ऑपरेटिव्ह बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी यांच्या आता प्रत्यक्ष कब्जात असलेल्या खालील स्थावर मिळकतीची ''जसे आहे जेथे आहे तत्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्वाने'' खरेदी करण्यासाठी जनता/इच्छुक बोलीदार यांच्याकडून मोहोरबंद प्रस्ताव/निविदा मागविण्यात येत आहेत.

स्थावर मत्ता/ मिळकतीचे	राखीव किंमत	इसारा अनामत	मिळकतीची	निविदा	कर्जदार/ गहाणदाराचे नाव	थकीत कर्ज	तारण धनकोंचे नाव आणि पत्ता	निविदा/प्रस्ताव
वर्णन	(रुपयांत)	रक्कम	तपासणी	उघडण्याची		रक्कम		सादर करण्याची तारीख
		(रुपयांत)		तारीख आणि वेळ				वेळ आणि ठिकाण
१) फ्लॅट क्र. जी-५, जोसेफिन	₹.	₹.	१८.०८.२०२	२३.०८.२०२२	मे. कल्पेश दिलीप शाह व	रु. ७३,१२,०७२.०० (रुपये त्र्याहत्तर	दी मोगावीरा को- ऑपरेटिव्ह	मोहोरबंद निविदा,
अपार्टमेंट्स, चिंबई जोसेफिन प्रीमायसेस	१,०५,००,०००/-	१,००,०००/-	२ रोजी	स. ११.०० पासून	सौ. कविता कल्पेश शाह	लाख बारा हजार बाहत्तर मात्र)	बँक लि.	प्रस्ताव प्राधिकृत
सीएचएस लि., चिंबई रोड, पेरी			स. ११ पासून		-कर्जदार	३०/०९/२०१९ रोजीस अधिक	५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.	अधिकाऱ्यांना २२.०८.
रोडलगत, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४००			ते		श्री. कल्पेश दिलीप शाह	०१/१०/२०१९ पासून व्याज	व्ही. एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग,	२०२२ रोजी किंवा पूर्वी
०५०, मोजमापित १५० चौ.फू. (चटई)			सं. ४.००		-गहाणदार	(एचएसजीएल/११२)	ऑफ वीरा देसाई रोड, अंधेरी	
२) फ्लॅट क्र. ए/२०४, कमल कुंज	₹.	₹.	१९.०८.२०२	२३.०८.२०२२	मे. ॲरो इंटरप्राईझेस	<b>रु. १,२३,६६,१३४.४३/</b> – (रुपये एक	1	कार्यालय, ५ वा मजला
सीएचएस लि., सुनटेक कं समोर, सुभाष	१,६६,००,०००/-	१,००,०००/-	२ रोजी	स. ११.०० पासून	(प्रोप.श्री प्रेमल अनुपचंद शाह)	कोटी तेवीस लाख सहासष्ट हजार एकशे	6	मोगावीरा भवन, एम. व्ही.
रोड, विलेपार्ले(पूर्व), मुंबई-४००			स. ११ पासून		-कर्जदार	चौतीस व पैसे त्रेचाळीस मात्र)		एम. एज्युकेशनल कॅम्पस
०५७, मोजमापित ४२५ चौ.फू. (चटई)			ते		श्री प्रेमल अनुपचंद शाह	१०/०२/२०२० रोजीस अधिक	९८३३२२०६८०/९७०२६४१३२७	
			सं. ४.००		–गहाणदार	०१/०२/२०२० पासून व्याज		लगत, अंधेरी (पश्चिम),
						(एमएल/१२६ व ओडी/१५२५)		मुंबई-४०० ०५८.

- १. खरेदीदाराने मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार, हस्तांतर प्रभार, मिळकतीशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही सर्व सांविधिक थकबाकी, कर आणि दर आणि देणी सोसयटीची आहेत. विक्री प्रमाणपत्र फक्त यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी करण्यात येईल.
- २. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व निविदा फेटाळण्याचे आणि/किंवा निविदा उघडण्याची आणि/किंवा विक्री निश्चितीची तारीख आणि वेळ पुढे ढकलण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी राखुन ठेवले आहेत. ३. गहाणकार/कर्जदार संभाव्य बोलीदार/प्रस्तावकर्त्यांना आण् शकतात आणि २३.०८.२०२२) रोजी स.११.०० वा. प्रस्ताव उघडण्याच्यावेळी हजर देखील राह शकतात.
- ४. बोलीदार/प्रस्तावकर्त्यांनी मिळकतींची पाहणी करून घ्यावी आणि त्यांची इच्छा असल्यास हक्क विलेख पडताळून पाहावेत.
- ५. यशस्वी बोलीदार/प्रस्तावकर्त्यांनी २५% बोली रक्कम ताबडतोब आणि उर्वरित ७५% रक्कम निविदा उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करावी.
- ६. जर यशस्वी बोलीदारांनी प्रस्ताव उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसांत उर्वरित ७५% बोली रक्कम प्रदान करण्यात कसूर केली तर जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल.
- ७. 'राखीव किंमत, च्या खालील निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत.

सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत वैधानिक सूचना: जर संपूर्ण थकबाकी रक्कम चुकती केली नाही तर उपरोक्त तारखेस तारण मत्तांच्या विक्रीसाठी सर्वसामान्य जनतेकडून मोहोरबंद निविदा मागवन विक्री आयोजित करण्याबाबत सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स , २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत वरील कर्जाच्या कर्जदार/जामीनदार/गहाणकार यांना ही एक सूचना देखील आहे. याद्वारे कर्जदार/गहाणकारांना लिलाविक्रीसाठी ठरविलेल्या तारखेपूर्वी उपरोक्त रक्कम प्रदान करण्याकरिता सूचना देण्यात येते, कसूर केल्यास मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिल्लक थकबाकी असल्यास तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल.

टीप : वरील सदर गहाण मिळकती या प्राधिकृत अधिकारी यांच्या ताब्यात आहेत, जे की फक्त तेच सदरची लिलाव/ विक्री करीता व्यवहार करीता अधिकृत व्यक्ती आहेत. नागरिकांना/ इच्छुक खरेदीदारांना याद्वारे सूचीत करण्यात येते की, त्यांनी इतर कोणत्याही अनधिकृत व्यक्ती/ एजंटद्वारे व्यवहार करु नये.

दिनांक: १६.०७.२०२२

स्थळ : मुंबई

प्राधिकृत अधिकारी

प्रपत्र क्र. ३ (नियम-१५(१)(ए) पहा)१६(३) कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३. खटला क्र. ओए/७३१/२०२१ कर्ज वसूली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक़्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स.

स्टेट बँक ऑफ इंडिया मे. डेक्नोमेट सिस्टम्स प्रा लि

४) अंबिका सुरेश क्र १८२ ७ ३रा मजला मायम्यो अपार्टमेंट ४था एसटी एफ ब्लॉक अण्णा नगर पूर्व चेन्नई तमिळनाड्-६००१०२ येथे सुद्धा, फ्लॅट क्र. बी१२ मेपल ब्लॉक ४ एस क्र.२२ २४ व २४ २ आणि २४ ३ शोभा फॉरेस्ट व्ह्यु मेपल

अपार्टमेंट एम ८० फु रोड कनकपुरा रोड उत्तराहाली होबली बंगळुरु कर्नाटका ५६००६२ ज्याअर्थी, वरील नमूद ओए/७३१/२०२१ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर

३०/०३/२०२१ रोजी सचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २८२१५२९२.५४/ - च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना

जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

दाखविण्यासाठी: (ii) मूळ अर्जाच्या अन्. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त

अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे: ;jji) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ अर्जाच्य अन्. क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

v) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री,

विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जम

तुम्हाला **०६/०९/२०२२ रोजी सकाळी १०.३० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत

-अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या **दिनांकः १३/०६/२०२२** रोजी दिले.

सही/-

भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. ) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य

समन्स जारी करण्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांची स्वाक्षरी